



MAHARASHTRA STATE SEEDS CORPORATION LTD.

Regd. / Head office : "MAHABEEJ BHAVAN", Krishi Nagar, AKOLA - 444 104, India
Tel. : (O) (0724) - 2450246 Fax : 0724 - 2450247 EPABX : (0724) 2258480, 2455093, 8669642706
E-mail : mdo@mahabeej.com Web : www.mahabeej.com
CIN : U01200MH1976SGC018990

४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमधील शुद्धिपत्रक.

सम्माननीय भागधारक,

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात, भागधारकांना यापूर्वीच पाठवलेल्या ०६/१२/२०२५ रोजीच्या सूचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, कंपनीला २६ डिसेंबर, २०२५ रोजी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४३(६) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (C&AG) यांच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अहवाल प्राप्त झाला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जवळ आल्यामुळे, या अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व भागधारकांसाठी कंपनीच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली आहे.

त्यानुसार, कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी:

- वर्ष २०२४-२५ साठीच्या C&AG च्या टिप्पण्या आता वार्षिक अहवालाचा अधिकृत भाग आहे.
- C&AG च्या टिप्पण्यांचा संपूर्ण मजकूर कंपनीच्या संकेत स्थळ www.mahabeej.com येथे पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
- या टिप्पण्यांच्या छापील प्रती २९ डिसेंबर, २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी भागधारकांना उपलब्ध करून दिल्या जातील.

हे शुद्धिपत्रक यापूर्वी पाठवलेल्या ४८व्या वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसोबत वाचण्यात यावे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील इतर सर्व मजकूर अपरिवर्तित राहील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

म. रा.बि.म.मर्यादित करिता,

सोबत: भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा अहवाल


(विनय वर्मा)

कंपनी सचिव

दिनांक: २६ डिसेंबर, २०२५

स्थळ: अकोला

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या., अकोला यांच्या लेख्याबाबत कंपनी कायदा, २०१३ अनुच्छेद १४३(६)(ब) च्या अनुसार भारताचे नियंत्रण व महालेखाकार यांची लेख्या बाबत टिपणी

कंपनी कायदा, २०१३ मधील लेखांकनाच्या मान्य मानकानुसार ३१ मार्च, २०२५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचे लेखे तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या., अकोला च्या व्यवस्थापनाची आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३९(५) नुसार भारताचे नियंत्रक व महालेखाकार यांनी वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्ती केली असून कंपनी कायदा, कलम १४३(१०) अंतर्गत स्वतंत्र अंकेक्षण जे की अंकेक्षणाच्या धोरणानुसार सुसंगत आहे व ह्या आर्थिक लेख्याबाबत स्वतंत्ररित्या मत प्रदर्शित करण्यास पुर्णतः जबाबदार आहे. हे त्यांनी केल्याचे त्यांच्या दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या लेखा अहवालामध्ये दर्शविले आहे.

आम्ही भारताचे नियंत्रक व महालेखाकार यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला यांचे ३१ मार्च, २०२५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४३(६)(अ) नुसार पुरवणी अंकेक्षण केलेले आहे. सदर पुरवणी अंकेक्षण वैधानिक लेखापरिक्षकांच्या कोणत्याही नोंदीच्या तपासणी शिवाय स्वतंत्रपणे तसेच काही बाबतीत वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालावर प्राथमिक चौकशी करून आणि निवडक बाबतीत लेख्यांच्या रेकॉर्डची तपासणी करून करण्यात आलेली आहे.

आमच्या पूरक लेखापरीक्षणाच्या आधारावर, आम्ही कायद्याच्या कलम १४३(६)(ब) अंतर्गत खालील महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकू इच्छितो ज्या माझ्या लक्षात आल्या आहेत आणि ज्या माझ्या दृष्टीने आर्थिक विवरण आणि संबंधित लेखापरीक्षण अहवाल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत:

अ. नफ्यावरील टिप्पणी:

कर्मचारी लाभ खर्चाच्या मापन आणि मान्यते दरम्यान भारतीय लेखा मानक—१९ च्या तरतुदीचे उल्लंघन.

१. कर्मचारी लाभ खर्च (टीप २८):रु.५०४१.३६ लाख

भारतीय लेखा मानक—१९ अनुसार संस्थेने विविध कर्मचारी लाभ योजना स्वतंत्रपणे उघड कराव्यात आणि त्यांची नोंद करावी. कंपनीने कर्मचारी लाभाच्या मापनामुळे रु. २२९.६२ लाख ही रक्कम नफा तोटा पत्रकामध्ये खर्च आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (Other Comprehensive Income) म्हणून चुकीच्या पद्धतीने नोंदविली आहे यामुळे खालीलप्रमाणे भारतीय लेखा मानकचे उल्लंघन झाले आहे.

उपदान (Gratuity) (टीप २८):रु.२९९.१० लाख

- I. वरिल शिल्लक मध्ये ग्रुप ग्रॅज्युईटी पॉलीसीसाठी भरलेला रु. २९८.९३ लाख प्रिमीयम चुकीने समाविष्ट आहे. तर रु. ५२७.०१ लाख ही रक्कम ताळेबंदात मालमत्ता म्हणून दर्शविणे आवश्यक होते.

इतर सर्वसमावेशक उत्पन्न (टीप २८) रु.२२९.६२ लाख

- II. चुकीने नोंदवलेल्या रु.२२९.६२ लाख रक्कमेमध्ये उपदानावरील पुनर्मापनाचे रु. (अॅक्चुरियल नफा/तोटा) रु. ६३.५२ लाख खर्च समाविष्ट आहेत. जे भारतीय लेखा मानक—१९ च्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी इतर सर्वसमावेशक उत्पन्न म्हणून

नोंदविले पाहिजे. या चुकीच्या नोंदणीमुळे रू. ६३.५२ लाखांनी कर्मचारी लाभ खर्च जास्त दर्शविला आहे आणि करपूर्व नफा कमी दर्शविला गेला आहे. परिणामी, इतर सर्वसमावेशक उत्पन्न आणि इतर इक्वीटी रू. १६६.१० लाखांनी जास्त दर्शविली गेली आहे.

रजा रोखीकरण (टीप २८) रू.२९.८० लाख

III. वरील शिल्लक मध्य ग्रुप स्तरावरील रजारोखीकरणासाठी भरलेला रू. २८.६२ लाख प्रीमीयम चुकीने समाविष्ट आहे. तर रू. १५९.५९ लाख ही रक्कम ताळेबंदामध्ये दायित्व म्हणून दर्शविणे आवश्यक होते.

कर्मचारी लाभ खर्च (टीप २८) रू. ५,०४१.३६ लाख

IV. यामध्ये कर्मचार्यांना दिलेल्या रजा रोखीकरणाच्या खर्चाचे रू. ४२७.४४ लाख समाविष्ट नाहीत. जे नफा—तोटा पत्रकात योग्यरीत्या नोंदवले पाहिजेत. यामुळे रू. ४२७.४४ लाखांनी कर्मचारी लाभ खर्च कमी दर्शविला गेला आहे. आणि करपूर्व नफा जास्त दर्शविला गेला आहे.

वरील कृतीमुळे भारतीय लेखा मानकाच्या आवश्यकतांचे उल्लंघन होण्या व्यतिरिक्त परीणामतः इतर सर्वसमावेशक उत्पन्नाचे (OCI) अतिमूल्यांकन आणि करापूर्वीच्या नफ्याचे रू. १६६.१० लाख रूप्यांने कमी मूल्यांकन झाले आहे. शिवाय, वैधानिक लेखा परीक्षकाने उपरोक्त बाबींचा उल्लेख स्वतंत्र लेखापरीक्षक अहवालात केलेला नाही.

व्यवसायातुन मिळणारा उत्पन्न (टीप २३) — रू. ५९,०२५.३० लाख

२. मालाची विक्री (टीप २३.१) — रू. ५६,९३८.५९ लाख

वरील रक्कम 'निम्नस्तर व नापास बियाणे विक्री' च्या रू. ६३,१९,३५,७५९ च्या जमा शिल्लकीमधून 'निम्नस्तर व नापास बियाणे खरेदी' ची रू. २०,०१,६०,०४५ ची नावे शिल्लक समायोजित केल्यानंतर काढण्यात आली आहे.

भारतीय लेखा मानक — १ च्या परीच्छेद ३२ असे नमुद करतो की, संस्थेने मालमत्ता व दायित्वे किंवा उत्पन्न व खर्च यांचे परस्पर समायोजन (offsetting) संबंधित मानांकातील गरज किंवा परवानगी शिवाय करू शकत नाही.

नापास व निम्नस्तर बियाणेचे विक्रीमधून खरेदी समायोजित केल्यामुळे व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न आणि खरेदीचे रू. २,००१.६० लाखांनी कमी मूल्यांकन झालेले आहे.

**भारताचे नियंत्रक व महालेखाकार करीता
स्वाक्षरांकीत**

(डी. जैसनकर)

प्रधान महालेखाकार (लेखापरीक्षा)—I , महाराष्ट्र

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६ डिसेंबर, २०२५